mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Ltd.

Mahindra Towers, 5th Floor, Dr. G. M, Bhosale Marg, Worli, Mumbai - 400018, India

Tel.: +91 22 6747 8600 www.mahindralifespaces.com

CIN: L45200MH1999PLC118949



November 27, 2024

Τo,

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Corporate Services,	Exchange Plaza,
Piroze Jeejeebhoy Towers,	Bandra Kurla Complex,
Dalal Street, Mumbai – 400 001	Bandra (East), Mumbai 400051
Listing: http://listing.bseindia.com	Listing: https://www.connect2nse.com/LISTING/

Re:

Security	BSE	NSE	ISIN
Equity Shares	532313	MAHLIFE	INE813A01018

SUB: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") - Newspaper publication - Notice of Postal Ballot and Remote E-voting.

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 of Listing Regulations, the Company has published a notice in today's Newspaper edition (i.e. November 27, 2024) of the Business Standard (in English) – all editions and Sakal (in Marathi) *inter alia* informing about the following as required under the provisions of the Companies Act, 2013 and the relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs from time to time in this regard:

- 1. Dispatch of Postal Ballot Notice and
- 2. Remote e-voting facility offered to the Members for e-voting on the resolutions proposed in the Postal Ballot Notice.

This intimation is also being uploaded on Company's website <u>https://www.mahindralifespaces.com/investor-center/?category=postal</u>.

Kindly take the above on record.

Yours faithfully, For Mahindra Lifespace Developers Limited

Bijal Parmar Assistant Company Secretary & Compliance Officer Membership No. - ACS-32339 Email.: investor.mldl@mahindra.com Enclosure.: as above

HC stays SECI order barring RPower from auctions

ΙΔΠΕΝ ΜΔΤΗΕΙΛ/ ΡΔΙΙΙ Mumbai, 26 November

Power eliance (RPower) secured a stay order from the Delhi High Court (HC) against a debarment notice issued by Solar Energy Corporation of India (SECI). The notice had barred the company and its subsidiaries from participating in SECI's tenders for three vears, according to a stock exchange filing.

The court order, issued on November 26, grants temporary relief to all RPower's subsidiaries except Reliance NU BESS (formerly Maharashtra Energy Generation).

The debarment arose from allegations that Reliance NU BESS submitted a fraudulent bank guarantee. SECI alleged that the company used a counterfeit foreign bank guarantee during its bid submis-1,000 sion for а megawatt/2,000 megawatthour standalone battery energy storage system project.

"The repeated submission

STORY SO FAR

FRAUD ALLEGATIONS SECI accuses Reliance NU BESS

of submitting a fake foreign bank guarantee in a bid for a battery storage project SECI'S NOTICE


SECI claims the fraud

involved "deliberate acts" to manipulate the tendering process, implicating the parent company as well

of a fake bank guarantee along with its counterfeit endorsement has been deemed a deliberate act by the bidder.

intended to vitiate the tendering process and secure the project capacity through fraudulent means. This conduct demonstrates a malafide intent to manipulate the outcome," read the SECI notice dated November 13.

The notice "Furthermore, it is concluded that the actions of the bidder implicate the parent company,



which had provided its financial strength to the bidder, enabling it to meet the gualification requirements for the tender, making the parent

company equally accountable added. in this matter." The bank guarantee, pur-

Philippines, was found to be Denies involvement, alleging it fake after SECI's investigation revealed that the bank has no branch in Manila.

RPower has consistently denied the allegations, maintaining that it was a victim of fraud perpetrated by third parties. The company filed a criminal complaint with the Economic Offences Wing of the Delhi Police on October 16 against the third party involved, which led to the registration of a first information report (FIR) on November 11.

The FIR states that a third party was allegedly paid ₹5.4 crore to arrange the bank guarantee, later revealed to be counterfeit. RPower claims it "acted bona fide" and considers the issue a "cheating conspiracy". The HC's decision follows RPower's legal challenge to SECI's actions, which the company described as "unwarranted" and detrimental to its shareholders. The stay order temporarily halts SECI's portedly issued by FirstRand debarment notice, pending Bank via a branch in Manila, further legal proceedings.

ECONOMY & PUBLIC AFFAIRS 7

LIGHT OF FROM M.P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN COMPANY LIMITED (Govt. of M.P. Undertaking)

Nishtha Parisar, Bijalee Nagar, Govindpura, Bhopal-23 Phone No. : 0755-2602033-36, Fax : 0755-2589821, 2586636 No. MD/MK/04/2297 Bhopal, Dated : 26.11.2024

TENDER NOTICE

Tender specification Number	Particulars of Material for Procurement	Approx. Value (Rs. Lakh)	Tender fee (incl. GST) (in Rs.)	Date of Pre Bid Conference	Date of Opening of Tender
MD/MK/	Procurement	1634.06	11800.00	13.12.2024	24.12.2024
04/1103	of 33/11 KV			3.00 PM	at 3.00 PM
	10 MVA Low				
	Loss				
	(8/50 KW)				
	Power				
	Transformers.				

www.mptenders.gov.in very shortly M.P. Madhyam/117535/2024 CHIEF GENERAL MANAGER (PROC.)

Mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Limited

CIN - L45200MH1999PLC118949 Tel.: 022-67478600 Email id- investor.mldl@mahindra.com Website: www.mahindralifespaces.com Registered Office :- Mahindra Towers, 5th Floor, Worli, Mumbai - 400018 **NOTICE OF POSTAL BALLOT AND EVOTING INFORMATION**

Members of the Company are hereby informed that, pursuant to the rovisions of Section 110 read with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Management and Administration) Rules 2014 (Rules), and other applicable provisions, if any of the Act, Rules, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and such other applicable laws, rules & regulations, circulars, notification (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) Mahindra Lifespace Developers Limited ("the Company") has completed dispatch of Postal Ballot Notice along with explanatory statement ("Postal Ballot Notice") on 26th November, 2024 for seeking consent of the Members through remote e-voting on following special businesses:

Sr. No.	Description of Resolutions	Category
1	Approval for Material Related Party Transaction(s) between the Company and Mahindra & Mahindra Limited, Promoter and Holding Company of the Company	Ordinary Resolution
2	Increase in the borrowing limits of the Company	Special Resolution

In compliance with the applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time, the Postal Ballot Notice and instructions for e-voting has been sent only through email to all those Members whose emai address are registered with the Company / KFin Technologies Limited ('KFin') the Registrar and Share Transfer Agent of the Company ('RTA') or Depository, Depository Participants and whose names appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 22nd November, 2024 ("cut-off date"). The Postal Ballo Notice is also available on Company's website at link https://www.mahindralifespaces.com/investor-center/?category=postal Website of Stock Exchange's i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.The Postal Ballot Notice is being initiated in compliance with the Act read with applicable Circulars issued by the Ministry o Corporate Affairs from time to time.

In compliance with the requirements of the Act read with applicable Circulars ssued by the Ministry of Corporate Affairs from time to time, physical copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot and Members and required to communicate their assent or dissent i. e. cast their vote through the remote e-voting system only. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide e-voting facility

Remote e-voting period shall commence on Wednesday, 27th November 2024, (9:00 A.M. IST) and end on Thursday, 26th December, 2024 (5.00 P.M. IST) (both days inclusive). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after the end of remote e-Voting and will not be allowed beyond the said date and time. Please cast your vote by accessing NSDLs e-voting module at https://www.evoting.nsdl.com/.

Detailed instructions for remote e-voting are provided in the Postal Ballot Notice at note no. 13. Members are requested to read the instructions carefully as set out in the Postal Ballot Notice while expressing their assent or dissent and cast vote through remote e-voting on or before 05.00 pm (IST) on Thursday, 26th December, 2024. Members can login at e-voting platform any number of times

ELITECON INTERNATIONAL LIMITED

Registered and Corporate Office: 152, Shivani Apartments, Plot No. 63, I.P. Extension, Patparganj, East Delhi, Delhi-110092 CIN: L16000DL1987PLC396234, Telephone No.: +91-9871761020 Website: https://eliteconinternational.com/; Email-ID: admin@eliteconinternational.com

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Extra-ordinary General Meeting ("EGM") of the Members c Elitecon International Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, December 18, 2024 at 04:00 P.M at the registered office of the Company at 152, Shivani Apartments, Plot No. 63, I.P. Extention, Patparganj, Delhi -110092 India to transact the businesses as set out in Notice convening the EGM of the Company.

The dispatch of the notice of EGM, inter alia indicating the process and manner of remote e voting, along with attendance slip and proxy form, has been completed on Tuesday November 26, 2024, to the Members whose names appear in the Register of Members/Li of beneficiaries received from the depositories in the following manner

Through email to the Members who have registered their email ID; Through post to other Members who have not registered their email ID.

b. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') and Secretarial Standard or General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the EGM of the ompany (remote e-voting), through e-voting services of Central Depository Service India) Limited ("CDSL"). The details pursuant to the Act and Rules made thereunder are as

under Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories, as on the cut-off Date, i.e. December 11, 2024 ('eligible Members'), shall be entitled to exercise their right to vote by remote e-voting as well as voting to be held at EGM on any or all of the businesses specified in the Notic convening the EGM of the Company;

the remote e-voting will commence on Sunday, December 15, 2024 at 09:00 a.m.;

the remote e-voting will end on Tuesday, December 17, 2024 at 05:00 p.m.; the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is ca by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently; Members may note that:

- the facility for voting through ballot paper shall be made available at the EGM and the members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to exercise their rights at the meeting through ballot paper;
- A member may participate in the EGM even after exercising his right to vote throug remote e-voting but shall not be allowed to vote at the EGM.

In case a person has become a Member of the Company after the dispatch of the EGM Notice but on or before the cut-off date-i.e. November 15, 2024, may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com.

A person, whose name is recorded in the register of Members or in the register o Beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM through ball paper.

In case of any queries, you may refer to Frequently Asked Questions (FAQs) fo members and e-voting user manual for members available at the Download sections o http://www.evoting.com or contact Mr. Vipin Sharma, Managing Director a kjcl002828@yahoo.in.

The Board of Directors has appointed Mr. Aakash Goel, Practicing Company Secretar as a Scrutinizer to scrutinize the voting through Remote e-voting and Insta Poll proces in a fair and transparent manne

The Register of members and Share Transfer Books of the Company will remain close from Thursday, December 12, 2024 to Wednesday, December 18, 2024 (both day inclusive) for the purpose of EGM.

fembers may go through the Notice of the EGM for detailed process and manner o remote e-voting. Any grievances or queries of the Members of the Company, connected with the electronic voting, can be addressed to as per the details provided above.

he Notice convening the EGM and other relevant documents will be available on the vebsite of the Company at www.eliteconinternational.com and the website of CDSL a ww.evotingindia.com

Date: 26.11.2024

Place: New Delhi

Panacea Bioted

By order of the Board	
For Elitecon International Limited	
Sd/	
(VIPIN SHARMA	
MANACING DIRECTOR	

MANAGING DIRECTOR

Panacea Biotec Limited

(CIN: L33117PB1984PLC022350) Regd. Office: Ambala-Chandigarh Highway, Lalru - 140 501, Punjab, India Corp. Office: B-1 Extn./G-3, Mohan Co-operative Indl. Estate, Mathura Road, New Delhi - 110 044 Website: www.panaceabiotec.com, E-mail: companysec@panaceabiotec.com Tel: +91-11-41679000

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

The Members of the Company are hereby informed that pursuant to and in compliance with the visions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ("the Act") read with Rules 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 and other applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI LODR Regulations"), including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the approval of the members is being sought for the following matters by

wayo	vay of Postal Ballot through remote e-voting process ("remote e-voting"):					
S.N.	Description of Resolution	Type of Resolution				
	Re-appointment of Dr. Rajesh Jain (DIN: 00013053) as	Special				
	Chairman and Managing Director	Resolution				
2.	Appointment of Mr. Rajesh Jain (DIN: 10619014), Chartered	Special				
	Accountant as a non-executive Independent Director	Resolution				
3.	Approval for making donation / contribution to bonafide and	Ordinary				
	Charitable Trust(s)	Resolution				

In accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Notice of

Regulatory compliance important to stay ahead of fraudsters: DFS secy

HARSH KIIMAR

New Delhi, 26 November

A fine balance is required between fostering innovation and protecting the regulatory system's integrity, Department Financial Services of (DFS) Secretary M Nagaraju said here on Tuesday. He was speaking at CII Financial Inclusion and Fintech Summit.

Nagaraju stressed the importance of regulatory compliances to be able to stay one step ahead of fraudsters in the industry.

"Data privacy and cyberse- den for fintech companies,"

curity are some of the impera-Nagaraju said. tives that need to be ensured

The comments come against the backdrop of alarmalong with a thriving fintech industry," said Nagaraju, highing data on UPI-related frauds lighting the need for greater given in the Lok Sabha. The financial literacy not just for data presented by the Union younger people but also for the finance ministry stated that older generation to democra-UPI fraud incidents surged by tise the benefits emerging 85 per cent in FY24, rising from greater innovations. from 7.25 lakh cases involving "India's fintech industry is ₹573 crore in FY23 to 13.42 lakh the largest in the world and cases involving ₹1,087 crore. In unlike in some other parts of the current financial year the globe, it's spread across (FY25), over 6.32 lakh fraud incidents involving₹485 crore several sectors. The governhave already been reported. ment is making a lot of efforts to foster ease of doing business marking a significant concern for stakeholders in India's digand reduce compliance burital payments ecosystem.

Cooperative banks to be digitised by '25: Nabard chair

Nabard Chairman Shaji KV on Tuesday said cooperative banks are expected to be digitised by March 2025 with a view to streamline operations and enhance the efficiency of these financial institutions. The RBI mandated all cooperative banks to adopt the Core **Banking Solution marking** a significant step towards modernisation. PTI

मारत

GOVT. OF IND

সাহন

GOVT.O

PAN 2.0: LOOKING STITUTER FARTST INCOME TAX DEPARTMENT STITUTER FARTST INCOME TAY TOT MENT **AT THE FINE PRINT** HARSH KUMAR

The Union Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) on Monday approved the Income Tax Department's permanent account number (PAN) 2.0 Project to streamline and modernise issuing and managing PAN and Tax Deduction and Collection



Account Number (TAN). According to the Central Board of Direct Taxes (CBDT), there are 780 million PANs and 7.328 million TANs.

What is PAN 2.0?

It is an e-governance project for re-engineering taxpayer registration. The objective is to enhance the quality of PAN services through latest technology. Under this project the department is consolidating all processes related to PAN allotment/updating and correction. TAN-related services have been merged with this project. Besides, PAN authentication/validation through online PAN validation service will be provided to user agencies such as financial institutions, banks, government agencies, and central and state government departments.

How will PAN 2.0 be different from the existing setup?



At present PAN-related services are hosted on three portals (e-Filing Portal, UTIITSL Portal and Protean e-Gov Portal). In PAN 2.0, all PAN/TAN-related services will be hosted on a single unified portal. The portal will host end-to-end services related to PAN and TAN like allotment, updating,

correction, online PAN validation (OPV), and a request for reprinting the PAN card. Now there will be comprehensive use of technology for paperless processes. Allotment /updating/correction will be done free and e-PAN will be sent to the registered mail id.

Will the existing PAN card holders be required to apply for a new PAN under the upgraded system?

No.

Can people correct their names, spellings, addresses, etc?

Yes. They can do so free after PAN 2.0 commences. Till it is rolled out, PAN holders can take the Aadhaarbased online facility for updating/correcting emails, mobile phones, and addresses for free. In any other cases, holders can do so using the existing process either by visiting physical centres or applying online - for a payment.

Does one need to change one's PAN card under the PAN 2.0?

No. The PAN card will not be altered unless the holder wants any change.

NEW LOOK

A revamped permanent account number (PAN) 2.0 will have a common business identifier for all their activities as well as a robust system for individual taxpayers. This offers an opportunity to reflect on how PAN card issuance has evolved over the years. As of now, 780 million PAN cards have been issued, covering approximately 54 per cent of the population. On the other hand, 1.39 billion Aadhaar cards SHIKHA CHATURVEDI were generated.





PAN ALLOTTED FOR A GIVEN STATUS

(in %)		PAN CARDS LINKED TO AADHAR (in mn)
Association of persons	0.33	
Artificial juridical person	0.01	
Body of individuals	0.03	516.8
Company	0.35	FY23
Firm	0.83	
Government	0.02	
Hindu undivided family	0.32	605.1
Individuals	97.97	FY24
Local authority	0.02	
Trust	0.17	Source: Income tax
Note: Data as of Mar 2024; figures rou Source: Income tax department	inded off	department

till they have voted on the resolution. Once the vote on resolution is cast by a Member, whether partially or otherwise, Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on Friday, 22nd November, 2024 (Cut-off date). A person, whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to cast their vote through remote e voting. A person who ceases to be a Member as on cut-off date will not be entitled to vote and should treat this notice for information purposes only.

The Board of Directors of the Company have appointed Mr. Martinho Ferrao Company Secretary (Membership no. FCS 6221 C.P. No: 5676), proprietor of M/s Martinho Ferrao & Associates, Practicing Company Secretary, Mumbai, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

Members who have not updated their email address are requested to registe the same in respect of shares held by them in electronic form with the Depositor through their Depository Participant and in respect of shares held in physical form to the Company at email: investor.mldl@mahindra.com and KFin at email einward.ris@kfintech.com in prescribed Form ISR-1 and other forms pursuant to applicable circulars issued by SEBI from time to time in this regard.

Members are requested to also intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code IFSC code, etc.:

a. For shares held in electronic form: to their Depository Participants (DPs). b.For shares held in physical form: to the Company at email (investor.mldl@mahindra.com) / KFin at email (einward.ris@kfintech.com) ir prescribed Form ISR-1 and other forms pursuant to applicable circulars issued by SEBI from time to time in this regard.

The manner of e-voting by Members holding shares in physical mode dematerialised mode and those who have not registered their email addresses is provided in the Postal Ballot Notice. Members may request for a copy of the Postal Ballot Notice by writing to compliance officer at nvestor.mldl@mahindra.com or download from the website(s) as mentioned above

Results of postal ballot will be announced on or before Saturday, 28 December, 2024. The results declared along with the Scrutinizer's Report would be displayed on the Company's website at https://www.mahindra lifespaces.com/investor-center/?category=postal and shall be communicated to the Stock Exchanges, disseminated through their website, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on : 022 - 4886 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com. The grievances can also be addressed to the Company at investor.mldl@mahindra.com.

27 [™] November, Mumbai	By Order of the Board of Directors of Mahindra Lifespace Developers Limited Sd/- Bijal Parmar npany Secretary and Compliance Officer Membership No.: 32339

electronic mode to all those Members whose names appear in the Register of Members / lis of Beneficial Owners as on Friday November 22, 2024 ("Cut-off Date") and who have registered their email address with the Company / Depository Participants ("DPs") Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the shareholders for this Postal Ballot and the shareholders are required to communicate their assent or dissent through the remot e-voting system only

A copy of the Postal Ballot Notice is also available on the Company's website at the link https://www.panaceabiotec.com/en/section/information-repository/postal-ballot and at the relevant sections of the websites of the stock exchanges on which the shares of the Company are listed viz. NSE and BSE and on the website of the e-voting agency i.e. Nationa Security Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rules, Regulation 44 of

SEBI LODR Regulations and MCA Circulars, the Company has provided only remote e-voting facility to its members to enable them to cast their votes electronically instead o physical mode and for this purpose, the Company has engaged the services of NSDL to provide the remote e-voting facility to the members.

The procedure / instructions for remote e-voting are given in the Postal Ballot Notice. The mote e-voting period shall commence from Wednesday, November 27, 2024 (from 09:00 a.m. IST) and shall end on Thursday. November 26, 2024 (upto 05:00 p.m. IST) The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she shall not be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be in proportion to the paid-up value of their shares in the tota paid-up share capital of the Company carrying voting rights, as on the Cut-off Date. A persor whose name is recorded in the register of members / list of beneficial owners as on the Cut-of Date shall only be entitled to cast vote through postal ballot by remote e-voting process.

In light of the MCA Circulars, members who have not vet registered their email address and in consequence could not receive the Postal Ballot Notice may temporarily get their email addresses registered with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Skyline Financial Services Private Limited ("RTA"), by clicking the link https://www.skylinerta.com/EmailReg.php and follow the registration process as guided hereafter and also mentioned in the Notice

Notice and the procedure for e-voting along with the USA will promptly share a copy of Postal Ballol Notice and the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable emote e-voting for this Postal Ballot, but not later than within 48 hours of receipt of the e-mail ID from the Eligible Members. In case of any queries, shareholder may write to compliances@skylinerta.com.

It is clarified that for permanent registration of email address, the shareholders are however required to register their email address, in respect of electronic holdings with the Depository through the concerned DPs and in respect of physical holdings with the Company's RTA, by following due procedure. The Members are requested to read the instructions pertaining to emote e-voting as given in the Postal Ballot Notice carefully.

The relevant documents referred to in the Postal Ballot Notice shall be made available for inspection electronically by the Members based on requests received a companysec@panaceabiotec.com mentioning their name, Folio No. / DP ID and Client ID until the last date for receipt of votes through e-voting.

The Board of Directors has appointed Mr. Debabrata Deb Nath, Practicing Company Secretary (Membership No. F-7775), Partner of M/s R&D Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process, through remote e-voting, in a fair and transparent manner.

The resolutions, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed or Thursday, December 26, 2024 i.e. the last date of remote e-voting process. The results of voting by postal ballot through the e-voting process will be announced by the Company withir 2 working days from the conclusion of remote e-Voting process. The said results along with the Scrutinizer's Report will be uploaded on the Company's website viz www.panaceabiotec.com and on the website of NSDL viz. www.evoting.nsdl.com and shall also be communicated to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, viz. NSE and BSE. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office as well as Corporate Office of the Company

In case of any query, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) fo shareholders and e-voting user manual for shareholders available at the Download sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL Helpdesk by sending email a evoting@nsdl.co.in or call at toll free no. +91-22-4886 7000 or to the Company's RTA M/s Skyline Financial Services Pvt. Ltd. at D-153A. Ist Floor. Okhla Indl. Area. Phase-I New Delhi-110020 or e-mail at admin@skylinerta.com or to the Company Secretary at the Company's Corporate Office or e-mail at companysec@panaceabiotec.com

For Panacea Biotec Limited

Place : New Delhi Date : November 26, 2024

Vinod Goe Group CFO and Head Legal & Company Secretary Membership No: F3232









सारांश

मुंबई, बुधवार, २७ नोव्हेंबर २०२४

(0)

दारिद्रच निर्मुलनाच्या प्रयत्नांत बिनशर्त रोख हस्तांतराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष हातात आलेल्या पैशाला लोक महत्त्व देतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत असलेल्या 'रोख हस्तांतर' या प्रक्रियेविषयी...

पंखुरी शाह, मुझामिल बेग

KK

ww.esakal.com

ल्या दशकांत आपली गरिबीची समज केवळ आर्थिक J निकषांवरून पुढे आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सेवांच्या बहुआयामी घटकांना समाविष्ट करणारी झाली आहे. तरी इतर काही पैलूंचा विचार होत नाही, असे दिसते. अजूनही आपण निवडीचे स्वातंत्र्य, मानसिक आरोग्य आणि कायदेशीर मार्गांची उपलब्धता या घटकांचे गरिबीशी असलेले नाते समजून घेण्यात कमी पडतोय.

लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे हे घटक गरिबीची कारणेही आहेत आणि परिणामदेखील. अर्थात जे वंचित स्थितीत आयुष्य सुरू करतात, ते गरिबीचे दृष्टचक्र खंडित करू शकत नाहीत व या चक्रव्यूहात ते अडकून राहण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी 'पैशांचे थेट हस्तांतर' हा उपाय किती परिणामकारक ठरतो, याचे हे अनुभवाधारित विवेचन.

आम्ही ज्या समुदायांची सेवा करू इच्छितो, त्यांच्यासाठी थेट पैशांचे हस्तांतर या दुष्टचक्राला सामोरे जाण्यात मोठी भूमिका बजावते. लोक स्वतःची परिस्थिती समजून घेण्यास आणि सोडवण्यास सक्षम असतात आणि पैसा त्यासाठी सर्वोत्तम संसाधन आहे. या पैशाच्या खर्चावर कोणत्याही अटी न घातल्याने हे सहाय्य त्यांना स्वतंत्र आर्थिक निर्णय घेण्यास, त्यांच्या अत्यंत तातडीच्या गरजा किंवा प्रमुख आकांक्षांना प्राधान्य देण्यास आणि गरिबीतून स्वतःचा मार्ग तयार करण्यास सक्षम करतो

थेट रोख हस्तांतराच्या विभिन्न योजनांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात ; पण यांमध्ये दोन मुख्य धारा आहेत. पैशाच्या वापरावरील शर्ती आणि किती पैसे किती अंतराने देतात. आमच्या प्रयोगांत आम्ही बिनशर्त हस्तांतर करतो.

आपल्यापैकी अनेकांचे असे गैरसमज आहेत की,

आज रोख, उद्या उधार

& सकाळ



फुकटच्या पैशामुळे आळशीपणा येतो किंवा उपेक्षित समाजात राहणारे लोक आर्थिक निर्णय घेण्यास सुसज्ज नसतात. अशा मदतीच्या दीर्घकालीन विकासातील योगदानाबाबतही साशंकता आहे. पण आमच्या स्वतःच्या अनुभवाने, विशेषतः कृष्णपूर गावात (आर्वी तालुका, वर्धा) केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे, की या गावात मे २०२३ मध्ये कोलाम समाजातील ५० कुटुंबांना प्रत्येकी ६५ हजार रुपये मिळाले. ही कुटुंबे त्यांच्या उपजीविकेसाठी नगदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने तीन चतुर्थांश कुटुंबांनी शेती आणि पशुधनामध्ये गुंतवणूक केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या अशोकने तीन एकर जमीन भाड्याने घेतली आणि पहिल्यांदाच स्वयंरोजगार केला. या संक्रमणाचा परिणाम केवळ त्याच्या आर्थिक स्थितीवरच झाला नाही तर त्याचा आत्मविश्वास, प्रेरणा आणि प्रतिष्ठेवरही झाला. सूक्ष्म वित्तसहाय्य कंपन्यांच्या महागड्या कर्जावर विसंबून न राहता उत्पादनक्षमतेत पैसे गुंतवलेल्या अनेकांचे हे फक्त एक उदाहरण आहे. याशिवाय, आम्ही व्यावसायिक वापरासाठी स्पीकर खरेदी करणे, स्वच्छतासुविधा आणि स्वयंपाकघर बांधून वैयक्तिक गरजा पूर्ण करणे आणि घरे मजबूत करणे या स्वरूपात निधीचा सर्जनशील वापर पाहिला. एका वर्षात, उत्पन्नात २२ टक्के वाढ, स्थानिक रोजगारात वाढ आणि व्याजावरील खर्च कमी झाल्यामुळे स्थानिक समुदाय त्यांच्या भांडवलासह वाढला आहे. या कार्यक्रमाने समाजासाठी इंजिनला गती देण्यासाठी तेल म्हणून काम केले, त्यांना त्यांच्या उद्दिष्टांच्या दिशेने कार्य करण्यास आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांची लवचिकता निर्माण करण्यास सक्षम केले. आमच्यासाठी, मुख्य गोष्ट म्हणजे पैसेवाटपानंतरची पहिली भेट. जेव्हा रत्नमाला आम्हाला भेटल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात चमक होती. त्या म्हणाल्या की ''मला यावेळी कर्जाची गरज नसल्यामुळे मी माझी मान उंच ठेवून साहित्य खरेदी करू शकले." मीना समाजाची वस्ती असलेल्या सडा (डुंगरपूर, राजस्थान) येथील ११२

🖸 पान १ वरून

उमेदवारांना मताधिक्य असताना

'ईव्हीएम'मध्ये अपेक्षित मतदान

झाले नसल्याबद्दल उमेदवारांनी

आश्चर्य व्यक्त केले. विधानसभा

यांच्या पक्षाकडून ९५ उमेदवार

मैदानात उत्तरविण्यात आले होते.

निकालातून ठाकरे गटाचे फक्त

२० उमेदवार विजयी झाले, तर

पराभूत उमेदवारांनी मंगळवारी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची

घेतली. भेटीदरम्यान या सर्वांनी

'ईव्हीएम'वर संशय व्यक्त केला.

उमेदवारांना पराभवाला

जावे लागले. सर्व

निवासस्थानी भेट

ठाकरे

धक्कादायक

निवडणकीत उद्धव

मतमोजणीच्या

194

सामोरे

'मातोश्री'

कुटुंबांना वाटप केल्यानंतर चार महिन्यांनी असेच परिणाम दिसन आले. ७० टक्के निधी पिढीजात मालमत्ता तयार करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी वापरला गेला: जसे की गृहनिर्माण, तारण सोडवणे आणि शेतीचे समतलीकरण. एकरकमी मॉडेल दीर्घकालीन मालमत्तेच्या निर्मितीद्वारे गरिबी निर्मूलनावर थेट लक्ष देत असताना, मासिक हस्तांतर प्रारूप आर्थिक स्थिरतेचा पाया तयार करते. नियमित 'पे चेक' ताणतणाव कमी करू शकतात. दीर्घकालीन नियोजन सक्षम करू शकतो, उपभोग सुधारतो आणि प्राप्तकर्त्यांचे कल्याण करू शकतो. गेल्या १५ वर्षांत भारताने डीबीटी मिशन (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर-थेट लाभ हस्तांतर) आणि जेएम (जन धन - आधार - मोबाईल) या त्रिमूर्तीचा भक्कम पाया रचला आहे, ज्यामुळे लोकसंख्येच्या मोठ्या भागाला प्रत्यक्ष हस्तांतर करणे आज एक वास्तव आहे. कमी उत्पन्न पार्श्वभूमीतील कुटुंबांना सध्या दोन लाख ५० हजार कोटींच्यावर रुपये वितरित केले जात आहेत, ज्याला कोणतीही शर्त जोडलेली नाही.

मोठ्या प्रमाणावर रोख हस्तांतराची अंमलबजावणी होत आहे. पैसेवाटपातून विकासाला गती मिळू शकते. आम्ही या मॉडेलचे प्रमाण वाढवण्याच्या आणि रोखीची कमतरता असलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये राहणाऱ्यांना पैसे उपलब्ध करून देण्याच्या निर्णायक टप्प्यावर आहोत, ज्यामुळे त्यांना आपल्या देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रेरणा मिळेल. जसजसे आपण पुढे जात आहोत, तसतसे इतर कल्याणकारी उपक्रमांसोबत रोख हस्तांतर कसे पूरक आहे आणि ते किफायतशीर पद्धतीने जास्तीत जास्त परिणामकारक रीतीने कसे वापरले जाऊ शकते, या प्रश्नांवर काम करून ही चळवळ मजबूत केली जाऊ शकते.

(लेखकद्वय 'प्रोजेक्ट डीप' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था गरिबी निर्मुलन आणि सामाजिक संरक्षणाचे साधन म्हणून रोख हस्तांतर मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करते.)

NOTICE

Notice is hereby given that LAL MAHAL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED (hereinafter referred to as 'the said Society') is standing on the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as 'the said property'). The said Society has decided to grant development rights for and in respect of the said property in favour of my clients and further I have been instructed by my clients to investigate the title of the said property.

Any person or persons having any claim, demand or share in respect of the said property described herein below or any part thereof either by way of sale, lease sub-lease, tenancy, leave and license, development right mortgage, charge, lien, gift, exchange, release, trust, maintenance, bequest, inheritance, possession, occupation Memorandum of Understanding, arrangement, easement beneficial interest or otherwise howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at 103, Shree Sadan, Phadke Lane, Opp. Isha Tours, Brahman Society, Naupada, Thane (W) - 400602, within a period of 14 days from the date of publication of this notice together with supporting documents duly notarized as true copy, failing which, claims and/or demand if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THAT piece or parcel of land having an area of about 771.75 sq. mtrs. C. T. S. No.1903B, situate at Village Chendani, Taluka & District Thane within the limits of The Thane Municipal Corporation, Thane (E), together with the building known as LAL MAHAL C.H.S. LTD. standing thereon.

Sd/-Vishwas M. Kulkarni Advocate

Mahindra LIFESPACES

Date:27/11/2024

महिंदा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटे

ईमेल आयडी- investor.mldl@mahindra.com वेबसाइंट: www.mahindralifespaces.com नोंदणीकृत कार्यालय :- महिंद्रा टॉवर्स, 5वा मजला, वरळी, मुंबई - 400018. पोस्टल मतपत्रिका आणि ई-मतदानाच्या माहितीची सूचना

सदर कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, 2013 च्य ('अधिनियम') कलम 108 सह वाचन केलेल्या कलम 110 मधील तरतुदींनुसार आणि त्यासह वाचन केलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 ('नियम') नुसा आणि इतर लागू तरतुदींनुसार तसेच सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) अधिनियम, 2015 चे नियमन 44 नुसा आणि इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज यांनी जारी केलेल्या 'जनरल मीटिंग्ज' अर्था 'सर्वसाधारण समेवरील' सेकेटेरिअल स्टॅंडर्ड-२ नसार आणि अञ्चाचप्रकारे इतर लाग कायदे, नियम आणि विनियम, परिपत्रके, अधिसूचना (त्यातील कोणतेही वैधानिक फेरफा किंवा पनअंधिनियम सध्या अंमलात असलेल्यांसह) नसार महिंदा लार्डफस्पेस डेव्हलपर लिमिटेंडने ("सदर कंपनी") खालील विशेष व्यवसायांवर 'रिमोट ई-व्होटिंग' अर्थात 'दुरस्थ ई-मतदानाद्वारे' सदस्यांची संमती (कन्सेंन्ट) मागविण्यासाठी स्पष्टीकरणात्मक वैधानासह पोस्टल मतपत्रिका सूचना ("पोस्टल बॅलेट नोटीस") पाठवण्याचे काम २६ नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण केले आहे

अ.क्र.	ठरावाचे वर्णन	वर्गवारी
1.	कंपनी आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, कंपनीचे प्रवर्तक आणि होल्डिंग कंपनी यांच्यातील 'मटेरियल रिलेटेड पार्टी ट्रॅन्झॅक्शन्स' अर्थात सामग्रीशी संबंधित पक्षासोबत व्यवहाराला मंजुरी मिळवणे.	सर्वसाधारण ठराव
2.	कंपनीच्या कर्ज मर्यादेत वाढ करणे.	विशेष ठराव

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या लागू परिपत्रकांचे पालन करून पोस्टल बॅलेट सूचना आणि ई-मतदानासाठीच्या सूचना फक्त अशा सर्व सदस्यांन र्डमेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत ज्यांचा र्डमेल पत्ता कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('KFin'), कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('RTA') किंव डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत आहे आणि ज्यांची नावे शुक्रवा 22 नोव्हेंबर 2024 ("कट-ऑफ तारीख") रोजीपर्यंत कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टर अर्थाव नोंटणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायक मालकांच्या नोंदणीमध्ये दिसून येतील. पोस्टल मतपत्रिका सूचना कंपनीच्या वेबसाइटवरील पुढील लिंकवर देखील उपलब्ध आहे : https://www.mahindralifespaces.com/investor center/?category=postal. तसेच स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटर लिमिटेड (NSDL) यांच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. पोस्टल बॅलट नोटीस कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या लाग परिपत्रकांसह वाचन केल्यानुसार सदर कायद्याचे पालन करून पाठवण्यात येत आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या लागू परिपत्रकांसह वाचलेल्य कायद्याच्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी, पोस्टल बॅलेंट फॉर्मसह पोस्टल बॅलेट नोटिसची भौतिक प्रत आणि प्री-पेड व्यवसाय लिफाफा या पोस्टल मतदानासाठी ना पाठविला जाणार नाही आणि सदस्यांनी त्यांची संमती किंवा असहमत रिमे ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच मतदान करून व्यक्त करावी. कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदा करण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) यांची सेवा नियुक्त केली आहे.

'हरले की तुम्ही आक्षेप घेता मशीनमध्ये केले, असा शेराही खंडपीठाने मारला. 'ईव्हीएम'च्या माध्यमातन होणाऱ्या निवडणकांत गैरप्रकार होत असल्याने

त्याऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातन त्या घेतल्या जाव्यात.' अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. 'या विषयाच्या अनुषंगाने जनहित याचिका सादर करण्याची शानदार कल्पना आपणास कोणी दिली,' अशी उपहासात्मक विचारणा न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी. बी. वराले यांच्या खंडपीठाने याचिकाकतें डॉ. के. ए. पॉल 🕂 यांना उद्देशून केली.

नायडू यांचा संदर्भ

🕥 पान १ वरून

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसेच माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी 'ईव्हीएम'संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असा संदर्भ पॉल

फेरफार केली जात असल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामळे निवडणक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरद्वारे निवडणक घेणे आवश्यक असल्याचा मुद्दा पॉल यांनी मांडला. गैरप्रकार कसे रोखणार?

'निवडणुकांत पैशाचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. याशिवाय फेरफार आणि गैरव्यवहार हे नेहमीचे प्रकार आहेत. हे असेच राहिले तर लोकशाही मृत होईल,' असेही जनहित याचिकेत नमुद करण्यात आले होते; मात्र हा युक्तिवाद खंडपीठाने फेटाळून लावला. 'बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात आल्यामुळे फेरफार आणि गैरव्यवहार कसे रोखले जातील,' असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

मस्क यांच्या मताचे खंडन 'ईव्हीएम'मध्ये फेरफार करणे

आपण राजकारणात कशासाठी प्रवेश करीत आहात, अशी विचारणा कोटनि केली. दोन दिवसांआधीच मस्क यांनी भारतातील निवडणक प्रक्रियेचे कौतक केले आहे. भारतात एका दिवसांत ६४ कोटी मतांची गणना केली जाते, तर दसरीकडे अमेरिकेत अजूनही मतांची गणना सुरू असल्याचे विधान मस्क यांनी केल्याचा दाखलाही न्यायालयाने दिला. याआधीही फेटाळल्या याचिका

विनंती

सर्वोच्च न्यायालयाने याआधीही बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. ईव्हीएम मतांची १०० टक्के व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून पडताळणी करण्याबाबतची विनंतीची याचिका न्या. संजीव खन्ना (सध्या सरन्यायाधीश) आणि न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने मागील एप्रिल महिन्यात फेटाळन लावली होती

टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी

मांडले असल्याचे पॉल यांनी सांगितल्यानंतर



चीनमध्ये झळकणार ईव्हीएम'वर खापर टपाली मतदानात आघाडीच्या

> बीजिंग, ता. २६ (पीटीआय) : 'महाराजा' हा तमीळ रहस्यपट येत्या शुक्रवारी चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. पूर्व लडाखमधील भूभागावरून दोन्ही देशांमध्ये असलेल्या वादावर मागील महिन्यात शांतता करार झाल्यानंतर चीनमध्ये प्रदर्शित होणारा

हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे. चीनमध्ये या चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी सुरू झाली असून, 'ग्लॅंडिएटर-२' हा हॉलिवूड पट आणि 'हर स्टोरी' स्थानिक चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

चीनमध्ये या चित्रपटाला सध्या दहा पैकी ८.७ इतके रेटिंग मिळाले असून अलीकडील काळात चीनमध्ये भारतीय चित्रपटांना मिळालेल्या रेंटिंगपैकी हे सर्वाधिक आहे, असा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. निथिलन स्वामिनाथन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विजय सेतुपती, अनुराग कश्यप, ममता मोहनदास यांच्यासह दिग्गज कलाकारांनी काम केले आहे.



118298 2028

'महाराजा' रहस्यपट

			अमेरिकेच्य	C	्र जयंत
Jana	•				नोंद्र से
ुक्छ इ.रू.च्याप्राइ	, 1131-3			11	ईमेल : inves
	क कार्य	निगाम			दू पोस्टल मतप
न्ध्र क,	क काय रु	ावमार्ग ध्वनी क्र. ०२२	- 22/08/2080	223 22 3	गदा, २०१३ ('अधि
	X.	ई- मेल : tca-	mh@nic.in	3110 474	नी (व्यवस्थापन : ारत सरकार यांन
		दि. २६ नो	व्हेंबर, २०२४	लागू कायदे	, अधिनियम आ
न कार्य	विभागाचे	होंडा सिव्ही	क वाहन	२६ ऑक्टो	न्हा लागू केलेल्य बिर २०२४ रोज
बत फे	र जाहिरात	त सूचना.			र खालील ठराव होटिंग) आपल्या
ाच्या ना	वे असलेले	ठे होंडा सिव्ही	क (Honda	आयटम क्र.	
		ार चाकी वाह			सर्वसाधारण ठराव
		गत दरपत्रके जीवाचा पार्टि		479(1)(1)(1)	ाळवार, २६ नोव्हें
		शीलवार माहि 1.in या संव			केले आहे, ज्यांच ०२४ रोजी ('क
भाहे.	incid.got			ाडपाझिटरा	जकडून प्राप्त झ मॉझिटरीजमध्ये
		सही/-		बॅलेट नोटिर	सच्या प्रत्यक्ष प्रतं
		(प. नं. बहुरे)			। पोस्टल बॅलेटर ाणार नाहीत. पोस
	अवर स	चेव, महाराष्	टू शासन	आहेत आणि	णे तपासणी क
				उद्देशाने अर	घट ऑफ तारखे मल्याचे समजून
UF	रेत्तम	रेल्वेर्च) भेट	सदर नोटीर	म कंपनीची वेबर
				21/10/2011	स्टॉक एक्स्चेंज सई लिमिटेडच्या
।साचा प	आध क आ	रामदायी अन्	, ⁴⁴	आहे, त्याच	बरोबर लिंक इन हि: <u>https://ins</u>
>	100 miles				पांनी त्यांचे ईमे
eller.	5.1			करण्यात ये	ोत आहे. याव्यति
	-	N			गणि नमुना स्वा ण्यात येत आहे
1	-	1	~	डिपॉझिटरी रोथर्यन्याः	पार्टिसिपन्ट यां बाबतीत, सुयोग्य
				SH-13, ला	गू असल्याप्रमा
The second		एसी लोव			व्हेंट लिमिटेड स nelpdesk@li
1		सेवांची		सदस्यांना त	यांचे मत डलेक्ट
E CAR	The s	संख्या ९६ व		इनटाइम यां सकाव्यी १	ांची सेवा नियुक्त
2 (C.258)					०० वाजल्यापा
-		्झाली १०	N .	५:०० वाजत	०० वाजल्यापा ता (IST) संपेल.
-		झाला १०	N. A.	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी	०० वाजल्यापार ता (IST) संपेल. इ णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अथ
		झाला १० नवीन एसी र		५:०० वाजत जाईल, आर्गि नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च	०० वाजल्यापार ता (IST) संपेल. इ णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अथ I ठरावावर आपत ो किंवा पुन्हा म
अप दिश	ोने	नवीन एसी व	लोकल सेवा	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या न	०० वाजल्यापार ता (IST) संपेल. इ णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अथ । ठरावावर आपत ते खिंवा पुन्हा म ले सदस्य किंवा सूचना पोस्टल बॅ
अप दिश्	ने रस्थान	नवीन एसी व आगमन	तोकल सेवा प्रकार	५:०० वाजत जाईल, आर्गि नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या ई-मतदान	०० वाजल्यांपार ता (IST) संपेल. इ णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अथ I ठरावावर आपत तो किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा सूचना पोस्टल बॅ प्रक्रिया निष्पक्ष :
अप दिश्	ोदे प्रस्थान ०८:२४	नवीन एसी प आगमन ०९:२७	लोकल सेवा	५:०० वाजत जाईल, आर्ग नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या इं-गतदान १ सर्टिफिकेट सर्टिफिकेट	०० वाजल्यापार ता (IST) संपेक: १ णे उक्त तारीख अ व्या रजिस्टर अथ । ठरावावर आपट ले सदस्य किंवा सूचना पोस्टल बॅ प्रक्रिया निष्पक्ष : ९ ऑफ प्रॅक्टिस ? ऑफ प्रॅक्टिस ?
अप दिश्	ने रस्थान	नवीन एसी व आगमन	तोकाल सेवा प्रकार जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या न इं-मतदान ! सर्टिफिकेट सर्टिफिकेट संक्रेटरी यांग	०० वाजल्यापार ता (IST) संपेल: 1 णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अथ त ठरावावर आपर ते किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा सूचना पोस्टल बॅ प्रक्रिया निष्पक्ष : र ऑफ प्रॅक्टिस : ऑफ प्रॅक्टिस ची छाननीकर्ता ग
अप दिश्	ने प्रस्थान ०८:२४ ११:००	नवीन एसी ए आगमन ०९:२७ १२:२७	त्तोकरत सेवा प्रकार जलद जलद जलद जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या इं-गतदान 1 सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्हिफिकेट सर्हेफिकेट	०० वाजल्यापार ता (IST) संपैल. : णे उक्त तारीख अ पे उक्तवावर आपत ते किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा सूचना पोस्टल बॅ प्रक्रिया निष्पक्ष : र ऑफ प्रॅक्टिस । ऑफ प्रेक्टिस कॉफ र्याक्टस न ची छाननीकर्ता ग र्स अर्थात समभ
अप दिश्	वि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १६:४५ १६:४५	नवीन एसी व आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४	तोकरत सेवा प्रकार जलद जलद जलद धीमी	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या इं-गतदान १ सटिफिकेट सक्रेटरी यां शेअरहोल्ड- साधावा: नं संपर्क साध	••• वाजल्यापाः ता (sr) संपेकः णे उक्त तारीख अ चया रजिस्टर अश् व ठरावावर आपत हो किंवा पुन्हा न ले सदस्य किंवा पुन्हा न ले सदस्य किंवा पुन्हा प्रक्रिया निष्पक्ष : ऑफ प्रॅक्टिस श ऑफ प्रॅक्टिस वी छाननीकर्ता ग से अर्थात सम्पा इनल सिक्पुरिट पावा किंवा 022
अप दिशे	ति प्रस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १६:४५ १६:४५ १८:३० २१:१५	नवीन एसी व आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५	त्तोकरत सेवा प्रकार जलद जलद जलद जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी नेव सदस्य बदलण्यार्च धारण केले. प्रक्रियेच्या इं-मतदान सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट संप्रेक साध (NSDL सी सर्विहेंस (०० वाजल्यापात ता (IST) संपेल. 1 णे उक्त तारीख अ प्रे क्व तारीख अ रा ठरावावर आपत ते किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा सूचना पोस्टल व मुक्रिया निष्पक्ष : ऑफ प्रॅक्टिस ची छाननीकर्ता ? स्र अर्थात सम्पा स्र अर्थात सम्पा स्र अर्थात सम्पा स्र अर्थात सम्पा र् अर्थात सम्पा
अप दिश्वे ।	विने ग्रस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १६:४५ १८:३० २१:१५ २१:१५	नवीन एसी त आगमन ०९:२७ १२:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१	नोकरन सेवा प्रकार जलद जलद धीमी जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या र इं-मतदान ' सर्टिफिकेट सर्टिफिकेट संट्रिकेट संट्रिकेट संप्रके साध (NSDL सो सर्दिसेस (साधावा कि	०० वाजल्यापा. ता (IST) संपेक. जी उक्त तारीख अ च्या रजिस्टर अख व ठरावावर आपद हो किंवा पुन्हा म से क्य दूस्य किंवा सूचना पोस्टल ब स्रक्रिया निष्पक्ष र ऑफ प्रॅक्टिस यू ऑफ प्रॅक्टिस ची छाननकिती में अर्थात सम्मा इनल सिक्युरिट गावा किंवा 022 बत भागधारक किं इंडिया) लिमिटे वा18002255:
अप दिश् । । जन दि	विने ग्रस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १६:४५ १८:३० २१:१५ २१:इप इरोने ग्रस्थान	नवीन एसी त आगमन ०९:२७ १२:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ आगमन	प्रकार प्रकार जलद जलद धीमी जलद प्रकार	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' नेव कंपनी' बदलण्यार्च धारण केळे प्रक्रियेच्या न ई-मतदान ! सर्टिफिकेट संटेफिकेट संटेफिकेट संटेफिकेट संग्रेमदावाः न संप्रकाश (NSDL सो सर्व्हिंसेस (साधावाकि धारण करत धारा करत धारा करत धारा करत धारा करत	०० वाजल्यापा. ता (IST) संपेक. णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अप ते किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा मले सदस्य किंवा मले संदर्श्य कें प्रक्रिया निष्पक्ष र ऑफ प्रॅक्टिस ची छाननीकर्ता म सं अर्थात सम्प श्रावा किंवा 022 बत भागधारक इंडिया) लिमिटे: वा असल्यास) वि <u>क्र असल्या</u> सा शि
अप दिश्	दि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १४:३० १८:३० २१:१५ १ २ २	-तवीन एसी त आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ आगमन ०७:३४	सोकार सेवा प्रकार जलद जलद जलद धीमी जलद प्रकार धीमी	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले प्रक्रियेच्या र इं-मतदान सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट संग्रेकेटरी यांग शेअरहोल्ड- संपर्क साध्य (NSDL सी सर्खिसेस (साध्यावा कि धारण करद धारण करद <u>linkintim</u> 4918600	०० वाजल्यापा ता (IST) संपेल. 1 णे उक्त तारीख अ गे उक्त तारीख अ रा ठावावर आपत के सदस्य किंवा सूचना पोस्टल बं प्रक्रिया प्रिकेया पोस्टल में अर्थात समभ इंगिफ प्रॅक्टिस न क्षेत्र प्रक्रिया तिस्पि इंडिया) लिमिटे बा 18002255 त असल्यास) ति इंस्टिवात वर संप 0 (संबंधित भाग 0 (संबंधित भा
अप दिश् । । जिन दि ाउन दि ाउन दि	दि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १८:३० २१:१५ २२:२ २१:२ २२:२ २१:२ २२:२ २१:२ २२:२ २२	आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ आगमन ०७:३४ ०७:५२	रोकार सेवा प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' नेच सदस्य बदलण्यार्च धारण केले, प्रक्रियेच्या, ई-मतदान सर्टिफिकेट सर्टिफिकेट संटिफिकेट संप्र्क साध (NSDL सो सर्विहेसेस (साधावा किं धारण करद <u>धारण करद</u> <u>धाराण करद</u>	०० वाजल्यापात ता (IST) संपेल. 1 णे उक्त तारीख अ णे उक्त तारीख अ प्रा रजिस्टर अथ ा ठरावावर आपत के सदस्य किंवा सूचना पोस्टल व जोफ प्रॅकिंट्स 1 से अर्थात समभा श्रमक प्रिक्टिस 1 ची छाननीकर्ता 9 से अर्थात समभा श्रमक सिक्युरिट वा 18002255: त असल्यास) ति स्ट <u>coin</u> वर संप 0 (संबर्धित भाग मध्ये सिक्युरिटी में आपला अहवा
अप दिश् । । उन्न दि ाउन्न दि ाउन्न दि	दि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १४:३० १८:३० २१:१५ १ २ २	-तवीन एसी त आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ आगमन ०७:३४	सोकार सेवा प्रकार जलद जलद जलद धीमी जलद प्रकार धीमी	9:00 वाजत जाईल, आपि नावे कंपनी' तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले. प्रक्रियेच्या र इंगतदाना ' सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट संपर्क साधावाः सं संपर्क साधावाः (NSDL सी सर्व्हिंसेस (साधावार्कि धारण करत <u>linkintim</u> 4918600 भागधारकां छाननीकर्ता किंवा पूर्णवे	••• वाजल्यापान ता (ST) संपेल: ता (ST) संपेल: गे उक्त तारीख आ च्या रजिस्टर अथ व ठरावावर आपर हे कि उक्त प्राह्म के सदस्य किंवा पुरन्न म ले सदस्य किंवा प्राक्तिया निष्पक्ष : आफ प्रॅक्टिस म में अर्थात सम्पा इंडिया) लिगिटेट ता असल्यास) वि <u>इंडिया) लिगिटेट</u> ता असल्यास) वि <u>इटocin</u> वर संपप 0 (संबंधित मा) व (संबधित जा अहवा व आपला अहवा का अंचलुरुवां ने आपला अहवा का संचालकांना
अप दिशे । ।ऊन दि ाउ द	दि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १४:२० १८:२० २१:१५ १८:२० १२:२० १२:३० १४:३७ १४:३०	मतीन एसी (आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ अगगमन ०७:३४ ०७:५२ १०:५२	प्रोकार प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद धीमी जलद जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' नेव कंपनी' तेच सदस्य बदलण्यार्च धारण केळे प्रक्रियेच्या न इं-गतदान सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट सर्विफिकेट संपर्क सर्विकेट श्रे गतदान म् तत्वा कं-गतदान म् तत्वा	•• वाजल्यापाः ता (IST) संपेलः : णे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अश् । ठरावावर आपत ने किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा सूचना पोस्टल बं र ऑफ प्रॅक्टिस । से आफ प्रॅक्टिस । वी छाननीकर्ता ग से अर्थात सम्पा श्रात किंवा 022 बत भागधारक हि इंडिया) लिमिटे वा असल्यास) वि <u>e.co.in</u> वर संप 0 (संबंधित भाग मध्ये सिक्युरिटी ा आपला अहवा बा लालवाधी संप कालावधी संप कालावधी संप हो निकाल् छाननी
अप दिश्वे । ।ऊन दि ाऊन दि ाऊन दि	दि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १४:०५ १८:३० २१:१५ २२:२ १४:३४ १४:३२	मतीन एसी (आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ अगममन ०७:३४ ०७:५२ १०:५२ १०:५२ १३:५९ १६:३५	पोकरप सेवा प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद धीमी जलद धीमी जलद धीमी जलद धीमी जलद धामी जलद जलद जलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केले. प्रक्रियेच्या इं-मतदान संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संटिफिकेट संपर्क साध्य (NSDL सी संस्टिंसेस (साधावा कि धारण करद <u>linkintim</u> 49186000 मागधारकां छाननीकर्ता किंवा पूर्णवि ई-मतदान म्यत्विकेटी केले जातीत	•• वाजल्यापा ता (IST) संपेल. : णे उक्त तारीख अ णे उक्त तारीख अ या रजिस्टर अध । ठरावावर आपत कै सदस्य किंवा मूचना पोस्टल बे प्रक्रिया पिस्टल वे प्रक्रिया पिस्टल वे प्रक्रिया प्रक्रिया पिस्टल के अर्थात समभ र ऑफ प्रॅक्टिस म क्रांफ प्रॅक्टिस म के अर्थात समभ र ऑफ प्रॅक्टिस के प्रक्रिया लिक्ता 022 वता भाष्ठायारक ति इंडिया) लिमिटेन वता किंवा 022 वता भाष्ठायारक ति इंडिया) लिमिटेन कालावधी संप कालावधी संप कालावधी संप के आणि लिंक इं
अप दिसे <u>उ</u> ाऊन दि द द द	देने रस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १८:३० २ :१५ २२:२५ २२:३४ १८:३२ १८:३२ १४:३२ १४:३२ १४:२५	मवीन एसी (आगमन ०९:२७ १९:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ अगममन ०७:३४ ०७:५२ १०:५२ १३:५९ १६:३५ १८:२० २०:४३	प्रोकार प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद जलद जलद जलद जलद जलद चलद चिमी	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' नोव कंपनी' तेच सदस्य बदलण्यार्च धारण केळे प्रक्रियेच्या र ई-मतदान ! सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट साधावा किं धारण करत linkintim छाननीकर्ता किंवा पूर्णवी ई-मतदान माराधारकां छाननीकर्ता किंठ जातीत देखील प्रद जातील, त्य	•• वाजल्यापाः ता (IST) संपेकः गे उक्त तारीख अ च्या रजिस्टर अध व रवावावर आपत ते किंवा पुन्हा म ले सदस्य किंवा प्रक्रिया निष्पक्ष र ऑफ प्रॅक्टिस व भाक प्रॅक्टिस ने अपल्या निष्पन्न इंडिया) लिमिटे द्वा अपल्यास) वि <u>स्टoin</u> वर संप 0 (संबंधित मार्ग त असल्यास) वि <u>स्टoin</u> वर संप 0 (संबंधित प्रार्ट ते आपल्या स्विध् त आपला का अहवा क संचाठकांना कालावधी संप व निकाल छानन द्विति केले जाता वाववेळी हे निका
अप दिश्व प्र ाऊन दि द द द द द द द द द द द द द द द द द द	दि सस्थान ०८:२४ ११:०० १४:०५ १४:०५ १४:०५ १८:३० २१:१५ सस्थान ०७:३७ १८:३२ १८:३२ १८:३२ १८:३२ १८:३२	अागमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ आगमन ०७:३४ ०७:३४ ०७:५२ १०:५२ १३:५९ १६:३५ १८:२० २०:४३ २४ ठेन वर्षाय को वर्षाय के	प्रोकार प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद जलद जलद जलद जलद जलद जलद चलद चलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' नोव कंपनी' तेच सदस्य बदलण्यार्च धारण केळे प्रक्रियेच्या र ई-मतदान ! सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट साधावा किं धारण करत linkintim छाननीकर्ता किंवा पूर्णवी ई-मतदान माराधारकां छाननीकर्ता किंठ जातीत देखील प्रद जातील, त्य	•• वाजल्यापाः ता (ST) संपेकः : णे उक्त तारीख अ णे उक्त तारीख आ पं उक्त तारीख आ पं उक्त तारीख आ र वा दरावावर आपत ो किंवा पुरुद्दा म र ऑफ प्रॅक्टिस प्रक्रिया निष्पक्ष : आफ प्रॅक्टिस प्रक्रिया निष्पक्ष : आफ प्रॅक्टिस प्रक्रिया निष्पक्ष : आफ प्रॅक्टिस प्रक्रिया निष्ठे स्वा 18002255: त असल्यास) वि <u>eccin</u> वर संप 0 (संबेधित भा मध्ये सिक्युरिटी ा आपला अहवा कालावधी संप ये निकाल छाननी कालावधी संप ये निक्त छानती
अप दिसे	दि रस्थान ०८:२४ ११:०० ११:०५ १८:३० २१:१५ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ ररे:३२ ररे:२२	मतीन एसी (आगमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ अगगमन ०७:३४ ०७:५२ १०:५२ १३:५९ १३:५९ १६:३५ १८:२० २०:४३ १८:२० २०:४३	प्रोकार प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद जलद जलद जलद जलद जलद जलद चलद चलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी' नोव कंपनी' तेच सदस्य बदलण्यार्च धारण केळे प्रक्रियेच्या र ई-मतदान ! सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट सटिफिकेट साधावा किं धारण करत linkintim छाननीकर्ता किंवा पूर्णवी ई-मतदान माराधारकां छाननीकर्ता किंठ जातीत देखील प्रद जातील, त्य	•• वाजल्यापा ता (IST) संपेक.) जे उक्त तारीख अ जे उक्त तारीख अ जे उक्त तारीख अ जे उक्त तारीख अ जे उक्त तारीख अ ते क्या पुर्ख ग ले सदस्य किंवा प्रक्रिया निष्पक्ष र ऑफ प्रॅक्टिस या किंवा 022 बत भागधारक सं अर्थात सम्पम सं अर्थात सम्पम सं अर्थात सम्पम कालत किंवा 022 बत भागधारक द्वी छाननीकर्ताग सं अर्थता त्यम्प ले सिक्युरिय जा अरल्यास) वि <u>ecoin</u> वर संप 0 (संबंधित गारी तं आपला अहवा क संचाठकांना कालावधी संप विकाल छाननं र्शित केले जाता खावेळी हे निका
अप दिसे 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	दि रस्थान ०८:२४ ११:०० ११:०५ १८:३० २१:१५ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ रेटेने ररे:३४ ररे:३२ ररे:२२	नवीन एसी व अागमन ०९:२७ १२:२७ १५:२८ १७:१५ १९:४४ २२:२१ अागमन ०७:३४ २२:२१ आगमन ०७:३४ १७:५२ १३:५९ १३:५९ १६:३५ १८:२० २०:४३	प्रोकार प्रकार जलद जलद जलद धीमी जलद धीमी जलद जलद जलद जलद जलद जलद जलद चलद चलद	५:०० वाजत जाईल, आपि नावे कंपनी नावे कंपनी तेच सदस्य बदलण्यार्च धारण केळे प्रक्रियेच्या र इं-गतदान सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्विफकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्विकेट सर्व सर्विकेट सर्विकेट सर्व केले जाति देखील प्र ब्रिकेट सर्व केले जाति देखील प्र बातन म् ब्रिकेट सर्व केले जाति देखील स् ब्रिकेट स् ब्रिकेट सर्व केले जाति देखील स् ब्रिकेट सर्व केले के जाता सर्व केट के जाता देखी केट स् सर्व केट स् केट के स् केट के के के स् केट स् केट स् केट के केट के केट स् केट के स् केट के स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् के स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् केट स् के स् केट स् केट स् केट स् केट स् के स् के स् केट स् केट स् के स् के स् केट स् के स् के स् के स् केट स् के स् के स् के स् के स् के स् के स् के के स् के स् के स् के के के स् के के न स् के स् के के स् के स् के स् के स् के ब के स् के स् के के स् के स के स् के स स् के से स स के स स् के स के स	•• वाजल्यापा ना (डा) संपेल.) में उक्त तारीख अ में उक्त तारीख अ में उक्त तारीख अ में उक्त तारीख अ में उक्त पुरुद्दा म ले सदस्य किंवा प्रक्रिया निष्पक्ष प्रक्रिया निष्पक्ष प्रक्रिया निष्पक्ष स्राफ प्रॅक्टिस चो छाननीकर्ता म सं अर्थात सम्प क्तान्व सिक्युरिय तावा किंवा 022 बत भागधारक सं अर्थात सम्प कालंव ति स्प् प्रत्यं विधित गार मा सिक्युरिय ा आपला अहवा क संचालक्रकांना कालावधी संप में निकाल छानन कालांवेळी हे निका ा लिमिटेड आणि

पासणी करू इच्छिणारे सदस्य <u>investors@jayantaqro.com</u> वर ईमेल पाठवृ ॉफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या चे समजन हाताळावी. नीची वेबसाइट www.jayantagro.com आणि कंपनीचे इक्विटी शेअर सूचीबद्ध एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेंच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड मिटेडच्या <u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> अनुक्रमे उपलब्ध ! लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ('लिंक इनटाइम') पुढील वेबसाइटवर ttps://instavote.linkintime.co.in.

यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत त्यांना तसे करण्याची विनंती हे. याव्यतिरिक्त, ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता, पॅन, संपर्क तपशील, बैंक खात ग्नुना स्वाक्षरी अपडेट अर्थात अद्यतनित केलेली नाही त्यांनी ते अपडेट करण्याच येत आहे : (i) डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, संबंधित सिपन्ट यांनीसल्ला दिलेल्या प्रक्रियेनुसार; आणि (ii) फिञिकल मोडमध्ये असलेल्या तीत, सुयोग्य्रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केल्ठ्रेला फॉर्म ISR-1, ISR-2, ISR-3, किंवा प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह पुढील ठिकाणी सादर करावा: लिंक इनटाइम ठेमिटेड सी-१०१, एग्बसी २४७, एल. एस.बी.मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४००८३, desk@linkintime.co.in वर ईमेल करावा.

मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता यावे यासाठी कंपनीने ई-व्होटिंगच्या सुविधेसाठी लिंक ग नियुक्त केली आहे. **ई-व्होटिंग अर्थात ई-मतदान बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी** ग्राजल्यापासून (IST) सुरू होईल आणि ते गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४ रोजी संध्या. ST) संपेल, इ-मतदान कालावधीच्या शेवटी, मतदान सुविधा ताबडतोब अवरोधित केली कृतारीख आणि वेळेच्या पुढे ई-मतद्ानाला परवानगी दिली जाणार नाही.ज्या सदूस्यांची जिस्टर अर्थात सदस्य नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेनुसार नोंदवण्यात आलेली होती ावर आपले मतदान करू शकतात. एकदा मतदान झाल्यानंतर, सदस्याला नंतर ते । पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स स्य किंवा कंपनीकडे ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत नसलेल्या सदस्यांसाठी ई-मतदान पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रदान करण्यात आल्या आहेत.

वा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री. ध्रुमिल एम. शहा, होल्डिंग ५ प्रॅक्टिस क्र. ८९७८ आणि ते उपलब्ध नसल्यास श्री. धीरज रविंद्र पालव, होल्डिंग जॅक्टिस क्र. २६१५९ मे. ध्रुमिल एम. शाह अँड कंपनी एलएलपी, प्रॅक्टिसिंग कंपनी ननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

र्थात समभागधारकांना ई-व्होटिंगबाबत काही शंका असल्यास त्यांनी जरूर संपर्क सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> वर केंवा 022 - 48867000 आणि 022-24997000 या क्रमांकावर कॉल करावा गधारक डिमॅटमध्ये सिक्युरिटीज धारण करत असतील तर) किंवा सेंट्रल डिपॉझिटरी गावित्या किर्मिटेड (CDSL) यांच्याश<u>ी helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर संपर्क 800225533 वर संपर्क साधावा (भागधारक CDSL कडे डिमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज ल्यास) किंवा लिंक इनटाइम यांच्याकडे श्री. राजीव रंजन यांच्याशी <u>enotices@</u> n वर संपर्क साधावा किंवा पढील क्रमांकावर संपर्क साधावा: - दुरध्वनी क्र: 022 बंधित भागधारक फिजिकल मोड/ इन्स्टिट्युशनल शेअरहोल्डर्स अर्थात संस्थात्मव सिक्यरिटीज धारण करत असल्यास).

नला अहवाल अध्यक्षांना किंवा त्याच्या अनुपस्थितीत व्यवस्थापकीय संचालकांन वालकांना किंवा कंपनीच्या कंपनी सचिवांना ई-मतदानाची छाननी पूर्ण झाल्यानंतर जवधी संपल्यापासून २ ('दोन') कामकाजी दिवसांच्या आत सादर करेल. पोस्टल ाल छाननीकर्त्याच्या अहवालासह कंपनीच्या <u>www.jayantagro.com</u> वर प्रदर्शित मार्ग अलावार्यचार्या <u>ettos://instavotelinkintimecoin</u> पर अयुवा 11 केले जातील तसेच ते कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देखील प्रदर्शित केले 18 हे निकाल कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या नंशनल स्टॉक एक्स्चेंज अगिटेड आणि बीएसई लिगिटेडला एकाच वेळी कळवले जातील.

जयंत ॲग्रो-ऑरगॅनिक्स लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसान टिनेज कपाडिय कंपनी सचिव M.No.F2758 नोंदणीकृत कार्यालय : ए-१५०१, ठाणे वन, 'डीआयएल' कॉम्प्लेक्स, घोडबंदर रोड, माजिवाडा, ठाणे (पश्चिम) – ४०० ६१०. महाराष्ट्र, भारत. दुर्घवनी: +९१–२२-६७१८ ०८००/८८८ • फॅक्स: +९१–२२-६७१८ ०८९९ - मेल: Info@fermentabiotech.com • वेबसाईट: www.fermentabiotech.com ई-मेल: info@ferm

तमासदांना याद्वारे कळविण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ **('कायदा')** च्य कलम १०२ नुसार स्पष्टीकरणात्मक विधानासह रिमोट ई-व्होटींग म्हणजेच इलेक्ट्रॉनिव मतदान ('रिमोट ई-व्होटींग') आणि सूचनेमध्ये नमूद केलेल्या अशा माध्यमाद्वारे भतिरिक्त सुविधा यांच्या सहाय्याने खालील ठरावांबाबत कंपनीच्या समासदांची मंजुरी मिळविय्याजी कंपनीच्या सभासदांकडे ई-मतदानाच्या सूचना आणि टपाली मतदान पत्रिका यांच्यासह टपाली मतदानाची सूचना ('नोटीस') दिनांकीत १४ नोव्हेंबर, २०२४ पाठवून देण्याचे काम मंगळवार, २६ नोक्टेंबर, २०२४ रोजी पूर्ण झालेले आहे:

क्र. विशेष ठराव कशासाठी

٩	श्री. रामानंद मुंडकुर (DIN: 03498212) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती.
2	कु. राजश्री ओझा (DIN: 07058128) यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालिका म्हणून पुर्ननियुक्ती.

नरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२४ दिनांकीत १९ सप्टेंबर, २०२४ आणि कंपनी बाबींच्या मंत्रालयाने सादर केलेले इतर सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') यांच्यानुसार कंपनी/डिपॉझिटरीज यांनी ठेवलेल्या रजिस्टर ऑफ मेंबर्स/ लिस्ट ऑफ बेनिफिशल ओनर्समध्ये ज्यांची नावे शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४ ('निर्णायक तारीख') यादिवशी दिसन येत आहेत आणि ज्यांचे ई-मेल आयडीज डिपॉझिटरी पार्टीसिपन्टर (डिपीज) अथवा कंपनी किंवा त्यांचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजंट्स यांच्याकडे निर्णायक तारखेस नोंदविलेले आहेत अशा सर्व सभासदांकडे कंपनीने सदर सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति फक्त ई–मेलद्वारे पाठवून दिलेल्या आहेत.

उपरोल्लेखित ठरावांवर कंपनीज् (मॅनेजमेन्ट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या रूल्स २० आणि २२ बरोबर वाचण्यात येणाऱ्या कायद्याच्या कलम ११० व १०८ नुसार एम सी ए सर्व्युलर्स बरोबर वाचण्यात येणारे सेक्रेटरियल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरगेन्ट्स) रेप्युलेशन्स २०१५ चा रेग्युलेशन ४४ आणि लागू होणाऱ्या इतर तरतुदी आणि सदर सूचनेमध्ये नमूद केल्या असल्यास अशाच अतिरिक्त सुविधा यांच्या अनुसार रिमोट ई-मतदानाद्वारे टपाली मतदानाच्या मार्गाने कामकाज करण्यात येणार आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरविण्यासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('एलआयआयपीएल') यांच्या सेवा घेतलेल्या आहेत.

रिमोट इ-व्होटींगद्वारे मतदान आणि अशाच प्रकारच्या अतिरिक्त सुविधा यांचा कालावध बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४ (भारतीय प्रमाणवेळ सकाळी ९:०० वाजता) रोजी सुरू होईल आणि गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४ रोजी (भारतीय प्रमाणवेळ संध्याकाळी ५.०० वाजता) समाप्त होईल. ज्या सभासदांची नावे निर्णायक तारखेस कंपनी/डिपॉझिटरीज् यांच्याकडून ठेवण्यात येणाऱ्या रजिस्टर ऑफ मेंबर्स/ लिस्ट ऑफ बेनिफिशल ओनर्स मध्ये नोंदविलेली असतील, असेच सभासद रिमोट ई-व्होटिंगची सुविधा अथवा सूचनेमध्ये निर्देशित केलेली अशाच प्रकारची भतिरिक्त सेवा यांचा वापर करुन मतदान करण्यासाठी पात्र असतील, ज्या सभासदांनी टपार्ल मतदान पत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय निवडला असेल त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्त केलेले स्क्रूटिनायझर, श्री. व्हि. एन. देवधर (मेंबरशिप क्र. एफसीएस/१८८०) व्हि. एन. देवधर ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सेक्रेटरीज यांचे युनिटः फर्मेन्टा बायोटेक लिमिटेड, द्वारे - लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र, भारत यांच्याकडे गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४, रोजी (भारतीय प्रमाणवेळ संध्याकाळी ५:००) पर्यंत पोहचतील अशाप्रकारे व्यवस्थित पण भरलेल्या व सही केलेल्या टपाली मतदानपत्रिका पाठवून द्याव्यात. गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४, रोजी भारतीय प्रमाणवेळ संध्याकाळी ५:०० नंतर मिळालेल्या टपाली मतदानपत्रिका अवैध ामजण्यात येतील. टपाली मतदानपत्रिका बटवड्याचे शुल्क सभासदाला द्यावे लागेल. रिमोट ई-व्होटिंग हे गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४, रोजी (भारतीय प्रमाणवेळ संध्याकाळी ५:००) वाजता बंद करण्यात येईल.

ही सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.fermentabiotech.com</u>, बीएसई लिमिटेडची वेबसाइट w.bseindia.com आणि एलआयआयपीएलची वेबसाईट <u>https://instavote.linkintime.co.in/</u> येथे देखील उपलब्ध आहे. ज्यांना ही सूचना ई-मेलद्वारे मिळाली नसेल परंतु ज्यांना टपाली मतदानपत्रिकेदारे मतदान करण्याची इच्छा असेल, असे सभासद यापैकी कोणत्याही वेबसाईट वरुन टपाली मतदानपत्रिका डाऊनलोड करू शकतात. निर्णायक तारखेस कंपनीचा सभासद नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. ज्या सभासदांनी त्यांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे अद्ययावत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी सूचनांच्या नोट्स विभागात दिलेल्या सूचनांचे पालन करुन त्यांचे ई-मेल पत्ते अद्ययावत करावेत.

रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित काही शंका असल्यास समासद https://instavote.linkintime.co.ir येथे मदत विभागात उपलब्ध असणारे 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न' (''एफएक्यूज'') आणि रिमोट ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात. सभासद आपल्या शंका कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, दूरध्वनी क्र.: ०२२ ६६२३ ०८०० श्री. वरदविनायक खांबेटे, कंपनी सचिव यांना अथवा Is@fermentabiotech.com वर ई-मेल द्वारे संबोधित करु शकतात.

मतदानाचे निकाल सोमवार, ३० डिसेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहिर करण्यात येतील जाहीर झालेले निकाल, स्कूटिनायझर्सच्या अहवांलासह बीएसई लिमिटेड यांना कळविण्यात येतील जेथे कंपनीचे समभाग सूचीबध्द आहेत आणि कंपनीच्या वेबसाईट www.fermentabiotech.com वर ठेवण्यात येतील आणि एलआयआयपीएलची वेबसाईट tota linkintima an in/ ital and https://in

nttps://instavote.inkintime.co.in/ 44 origi	संचालक मंडळाच्या आज्ञेवरून फरमेंटा बायोटेक लिमिटेड करिता	२७ न मुंबर्
दिनांक : २७ नोव्हेंबर, २०२४ स्थळ : ठाणे	वरदविनायक वि. खांबेटे कंपनी सचिव आणि प्रमुख – लिगल	0
	FBL / 79 / PREM ASSOCIATES - MAR	

रिमोट ई-व्होटिंग पिरियड अर्थात दूरस्थ ई-मतदान कालावधी बुधवार, 27 नोव्हेंबर, 2024 (9:00 A.M. IST) रोजी सुरू होईल आणि तो गुरुवार, 26 डिसेंबर, 2024 (5.00 P.M IST) (दोन्ही दिवसांसह) रोजी समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल NSDL द्वारे रिमोट ई-व्होटिंग संपल्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि या तारखेच्या आणि वेळेच्य पुढे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. कृपया https://www.evoting.nsdl.com, येथे NSDLs ई-व्होटिंग मॉड्यूलमध्ये एक्सेस अर्थात प्रवेश करून आपले मत द्या.

रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना पोस्टल बॅलेट नोटिसमधील टीप क्र. 13 मध्ये देण्यात आली आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी गुरूवार, २६ डिसेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी 05.00 वाजता (IST) पूर्वी किंवा त्यापूर्वी आपली संमती किंवा असहमत व्यक्त करताना पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचावी सदस्यांना ठरावावर मतदान करेपर्यंत ई-व्होटिंग प्लॅटफॉर्मवर कितीही वेळा लॉग इन करता येईल. सदस्याने अंशत: किंवा अन्यथा ठरावावर एकदा मत दिले की, सदस्याल नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 रोजी (कट-ऑफ तारीख) सभासदांच्या नावे नोंदणीकृत इंक्विटी शेअर्सच्या पेड-अप मूल्यावर मतदानाचा अधिकार मोजला जाईल. एखाँद व्यक्ती, ज्याचे नाव कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्य लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल, ती केवळ दूरस्थ ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असेल. कॅट-ऑफ तारखेला सदस्य होण्याचे थांबवलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळणार नाही आणि तिने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने वाचली पाहिजे.

कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. मार्टिनहो फेराओ, कंपनी सचिव (सदस्यता क्र. FCS 6221 C.P. क्र.: 5676) मालक, मे. मार्टिनहो फेराओ अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपर्न सेकेटरी, मुंबई यांची रिमोट ई-व्होटिंग अर्थात दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल मतपत्रिका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता अद्ययावत केलेला नाही त्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात त्यांच्य डिपॉझिटरी पार्टिसिपंटमार्फत डिपॉझिटरीकडे आणि कंपनीकडे भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात ईमेल: investor.mldl@mahindra.com वर नोंदर्ण करावी तसेच KFin या ईमेल einward.ris@kfintech.com वर विहित फॉर्म ISR-1 आणि इतर फॉर्म द्वारे नोंदणी करावी व याबाबत सेबीने वेळोवेळी जारी केलेल्या लागू परिपत्रकांनुसार करावी.

सदस्यांनी त्यांचे नावाशी संबंधित बदल, पोस्टल पत्ता, ई-मेल पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, स्थायी खाते क्रमांक (पॅन), आदेश, नामनिर्देशन, मुखत्यारपत्र, बैंक तपशील जसे की बँकेचे नाव आणि शाखेचे तपशील, बँक खाते क्रमांक, MICR कोड, IFSC कोड इ बदल जर असतील तर ते कळवावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

अ. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी: त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींना (DPs) कलवावे

ब. भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी: कंपनीला पुढीलप्रमाणे कळवावे. ईमेल (investor,mldl@mahindra.com) / KFin वर ईमेल (einward.ris@kfintech com) वर विहित फॉर्म ISR-1 मध्ये कळवावे आणि इतर फॉर्ममध्ये कळवावे आणि ते संदर्भात सेबीने वेळोवेळी जारी केलेल्या लागू परिपत्रकांनुसार कळवावे.

फिजिकल मोड, डिमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्याद्वारे ई-मतदान करण्याची पद्धत पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रदान केली आहे. सदस्य पोस्टल बॅलट नोटिसच्या प्रतीसाठी investor.mldl@mahindra.com येथे अनुपालन अधिकाऱ्याला लिहून विनंती करू शकतात किंवा वर नमूद केल्याप्रमाणे वेबसाइट्सवरून डाउनलोड करू शकतात.

पोस्टल मतपत्रिकेचे निकाल शनिवार, 28 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वैबसाइटवरील https://www.mahindralifespaces.com/investor-center/?category postal येथे प्रदर्शित केले जातील तसेच ते स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील आणि ते त्यांच्या पुढील वेबसाइटद्वारे प्रसारित केले जातील, बीएसई लिमिटेड www.bseindia com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia com वर आणि NSDL च्या पुढील वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील : https://www evoting.nsdl.com/.

S

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAO) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा पुढील क्रमांकावर कॉल करू शकता 022 - 4886 7000 किंवा. क. प्राजक्ता पावले यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकता. सदस्य आपल्या तक्रारी देखील investor.mldl@mahindra.com वर कंपनीला पाठवू शकतात.

7 नोव्हेंबर, 2024	महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार
बई	सही/- बिजल परमार
	सहाय्यक कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांक : 32339